

August 23, 2024

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra- Kurla Complex, Bandra (E),

Mumbai - 400 051

NSE Symbol : ZEEMEDIA

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street,

Mumbai- 400 001

Scrip Code : 532794

Kind Attn.: Manager - Corporate Relationship

Subject: Intimation under Regulation 30 of SEBI (LODR) Regulations, 2015 — Newspaper Advertisement requesting shareholders for registration of email addresses

Dear Sir/Madam,

With respect to above subject, this is to inform that pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and applicable circulars issued by MCA and SEBI, the Company has published the notice/ information requesting the shareholders to register their e-mail addresses for receiving the Notice of the 25th Annual General Meeting of the Company and Annual Report for the year ended March 31, 2024.

The Company had duly published the aforesaid advertisement in two newspapers viz. "Business Standard" in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi on August 23, 2024. Please find enclosed copies of above stated Newspaper Advertisement for your information and record.

This is for your kind information and record.

Thanking you Yours truly,

For Zee Media Corporation Limited

Ranjit Srivastava
Company Secretary & Compliance Officer

Membership No: A18577 Contact No.:+ 91-120-715-3000

Encl.: As above

Zee Media Corporation Limited

Corporate Office: FC-9, Sector-16A, Film City, Noida - 201301, UP, India | Phone: +91-120-7153000

Regd. Office: 135, Continental Building, 2nd Floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018, Maharashtra, India | Phone: +91-22-71055001

Website: www.zeemedia.in | Email: zmcl@zeemedia.com | CIN: L92100MH1999PLC121506

With Paytm deal, Zomato spices up growth menu

Vision of creating strong brands could make it a formidable platform, say analysts

NIKITA VASHISHT

Rood delivery platform Zomato has laid the foundation for its third vertical of growth by agreeing to acquire Paytm's entertainment and ticketing business, said analysts on Thursday

Zomato, which also runs a quick commerce business called Blinkit will strengthen its 'going out' offer

winstrengtien is going out oner-ing but the acquisition may take time to yield results, they said. "Paytm's entertainment and ticketing arm will be part of Zomato's District app, which is due to be launched in the coming to be launched in the coming weeks. On a sum-of-the-part (SOTP) basis, District would hardly move the needle as of now. However, Comato's vision of creating strong brands across food delivery, grocery, and going out could make it a formidable platform in the long term," said analysts at Motifal Oswal Financial Services.

Zomato share price rose 2.7 per cent to ₹267 in intraday trade. It, cent to <267 in intraday trade. It, however, erased gains to trade flat, however, erased gains to trade flat. Paytm's share price hit an over sixmonth high of *8604.85, rising 5 per cent in intraday trade. The BSE Sensex ended the day at 81,053.19, up 147.89 points.

Zomato-Pavtm deal

Zomato's board on Wednesday approved acquiring Paytm's enter approved acquiring Paytm's enter-tainment and ticketing business (for movies, sports, and events) for 22,048 crore in an all-cash deal. The deal implies a valuation of around Ix FY24 enterprise value/gross order value (GOV). At the end of FY24, GOV of the Paytm arm was around \$2,000 crore

(up 29 per cent year-on-year) and it had 78 million ticket purchase transactions by more than 10 mil-

E-AUCTION - SALE OF ASSETS UNDER IBC, 2016

Date and Time of Auction: 18" September 2024 (Wednesday) at 12:00 P.M. to allow G.M. (with unlimited extension of 5 minutes each) forming part capacities owned by PRAITBRAINOUSTRIES LIMITED (in Liquidation) forming part capacities and with Sepatiation 33 c

sae of Assets owned by PRATIBHA INDUSTRIES LIMITED In Liquidation) forming part of Liquidation Estate under Section 55(f) of IBC 2016 read and with Regulation 33 of Liquidation Process Regulations: E-Auction will be conducted on AS IS WHERE IS, "AS IS WHAT IS ABSIS", "WHATEVER THERE IS BRASIS" AND "NO RECOUSE BASIS", "WHATEVER THERE IS THE SEA WILL BE ONLY by Underspace for The Sale will be only underspaced from the Auction Section 1997.

ne Sale will be done by undersigned through e-auction service provider National E overnance Services Limited via website https://www.pda.nesl.co.in

Last date for Inspection:

13th September 2024 (Friday)

Last date of EMD sumbission: 16th September 2024 (Medinaday) up to 5.00 PM

Date and time of E-Auction: 18th September 2024 (Medinesday) at 12.00 PM, to 1.00 PM

Note: The detailed Frem & Conditions: E-Auction Bild Document, Declaration & other detail

of online auction sale are available on https://pda.nest.co.in and website of Pratible Mousties Limited https://www.pushbild.pub.com/

notations/sine-Limited https://www.pushbild.pub.com/

productions/sine-Limited https://ww



STRONG DELIVERY Going-out quarterly GOV* trends (₹ cr)



GOV is expected to cross ₹10.000 cr in FY26

	GOV (₹ cr)	
FY23	1,366	
FY24	3,225	
FY26E**	10,000	
Amount for F	Y26 is guidance	by the company

entertainment business will bolster
Zomato's going out business, saidJMFlanacial.
The brokerage has raised the the They said that while Paytm's business is at an adjusted ebitda of 1.5 per cent of GOV, higher commissions for excusive events and cost optimisation could take this higher in the medium term.

The brokerage has raised the stock's target price to ₹300 (from 260 earlier), with a 'buy' rating, factoring the deal's impact. cost optimisation could take this higher in the medium term.

The trokerage has raised the stock's target price to ₹300 (from 260 earlier), with a 'buy' rating, factoring the deal's impact. cost optimisation could take this higher in the tricket in business as a light return ratio once it decided that the ticket in business raised as earlier to \$300 (from 260 earlier), with a 'buy' rating, factoring the deal's impact. cost optimisation could take this higher commissions for exclusive events and the stock's target price to ₹300 (from 260 earlier), with a 'buy' rating, factoring the deal's impact. cost optimisation could take this higher commissions for exclusive events and cost optimisation could take this higher commissions for exclusive events and cost optimisation could take this higher land the stock's target price to ₹300 (from 260 earlier), with a 'buy' rating, factoring the deal's impact.

decided that the ticketing business will continue to run on the Paytm app for up to 12 months to ensure a

smooth transition. The deal is expected to be closed in Q2FY2S. Integrating the acquired businesses with the new District app could be challenging for Zomato, according to analysts at Nomura. "Unlike Bilnkit acquisition, where the founder Albinder Dhindas and his team were well known to Zomato management, here the acquired team is completely unknown. Secondly, there could be an initial cash burn to incentivise the users to migrate from Paytm's app to Zomato and District app', they said.

Nomura maintained a 'buy' ratey said. Nomura maintained a 'buy' rat-

Nomura maintained a 'buy' rat-ing on Zomato's stock with an unchanged target price of 280, believing the key drivers for the share price will be sustained momentum in quick commerce in the near term and food delivery in the medium term.

Strategic fit

After the acquisition is completed, Zomato would become the second largest entertainment ticketing platform in the country after

| F(23 | 1,366 | T/24 | 3,225 | T/266 | T/24 | 3,225 | T/266 | T/24 | 3,225 | T/266 |

reaches a steady state," said analysts at Jefferies, giving a higher target price of ₹335 and a 'buy' rating.

YOUR MONEY

Allocate 5-10% to banking funds to gain from rate cuts, valuations


The banking sector has been facing challenges as a result of which funds focused on the banking and financial services sector have returned only 9 per cent on average year-to-date, compared to 20.5 per cent fetched by flexicap schemes Over the past year, banking sec tor funds have delivered 24.8 per cent, with performances varying widely. ICICI Pru Nifty PSU Bank Exchange-Traded

Fund (ETF) led the pack with Fund (ETF) led the pack with \$1.9 per cent return, while SBI Nifty Private Bank ETF lagged with 11.8 per cent. Investors have favoured public-sector bank stocks while overlooking private-sector banks. This cate gory has \$5 passively and act-ively managed funds. The mor recent addition is Bandhan Nifty Bank Index Fund.

Causes of sluggish performance A variety of factors have con-

SIGNIFICANT DIVERGENCE IN PAST YEAR

Banking fund returns
■YTD ■1-year ■3-year ■5-year ■10-year (%)



Returns are of active, growth funds. Above one-year returns are in CAGR
TRI is total return index Source:

tributed to these funds' recent underperformance. "Regulatory actions around the loan-to-deposit ratio (LDR) and increased risk weight for unsecured segments have posed challenges. Additionally, total title literagues in these segments potential slippages in these seg nents have made investors cau ments have made investors cau-tious. Concerns about slowing credit growth have further weighed on their performance," says Roshan Chutkey, fund manager, ICICI Prudential Banking & Financial Services Fund. "Fundamental issues Fundamental issues include lagging deposit growth and cyclical margin pressures," adds Sumit Agrawal, senior vice president-equities, Bandhan Asset Management Company.

Rate cuts to have positive impact

In the long term, banking and financial services funds are expected to do well in an expanding economy. They will benefit from the impending interest rate cuts, as well as the stimulus the economy may get from cheaper loans. "The bank-ing sector is poised for better days, especially with the anticidays, especially with the antic pated turn in the interest-rate pated turn in the interest-rate cycle both globally and in India," says Santosh Joseph, chief executive officer (CEO) and founder, Refolio Investments and Germinate Investor Services LI.P. "Lower rates improve credit and economic activity while reducing the interest-cost burden of corporates," says Agrawal.

Attractive valuations The period of underperformance has made some banking stocks attractively valued.
"Large private-sector banks are in a strong position within the banking space. Their valuations are attractive, and they have the resilience to manage potential challenges in retail asset quality, should any arise," says Chutkey.

Concentration risk

Concentration risk
Sector funds carry higher risk
than diversified equity funds.
"Investing in a single sector
rather than a diversified fund
entails more risk. It's advisable
not to go overboard on a banking sector fund or any other sector fund," says Joseph.

Investment strategy

Investment strategy
Investors seeking value may
consider ETFs tracking indices
like the Nifty Bank or the Nifty
Private Bank. However, longterm investors with a positive
view of the financial services sector may opt for actively managed schemes belonging to this sector. First-time investors may find flexicap schemes more suitable. They, too, allo cate a significant portion of their portfolios to financial services stocks. On July 31, 2024. flexican schemes had an

2024, flexicap schemes had an average of 26.2 per cent of their portfolios invested in financial services stocks.

"Investors may allocate 5-10 per cent of their equity portfolio to these sectoral funds," says Agrawal. Chutkey recommends the systematic investment plan (SIP) route. "Retail investors should "Retail investors should invest through SIPs rather than attempting to time the

IPO vs NFO: How to decide which is a better investment option for you

Investors are always seeking the best avenues to grow their wealth. Two popular investment options in focus are initial public offerings (IPOs) and new fund offers between IPOs and NFOs management of a diversi-(NFOs). The two cater to different investment strategies and risk appetites.

Understanding
NFO and IPO
An IPO allows a firm to become listed by making shares of astock available to the public. Conversely, an asset Conversely, an asset management company Investors can but of the fund.

IPO

IPO
Aimed at raising capital for a company, allowing it to expand operations or provide liquidity for existing shareholders.

NFO Designed to raise capital | casical solution | for a mutual fund scheme, | to participate.

fied portfolio.

Investors purchase
units of a mutual fund,

units of a mutual iuna, spreading their risk across a range of assets managed by professionals.

Accessible without a demat account, making it easier for novice investors

COMPILED BY SURBHI GLOBIA SINGE

Business Standard

M.P. MADHYA KSHETRA VIDYUT VITARAN CO. I.TD.

..... (Govt. of Madhya Pradesh Undertaking)
Nishtha Parisar, Bijlinagar, Govindpura, Bhopal-462023, Phone No.: 0755-2602033-34, Fax No.: 0755-2589821
Email: dgmp2, zc@mp, gov.in, Websile: https://portal.mpcz.in, CIN Number: U40109MP2002SGC015119
Data: - 22.08.20:
Data: - 22.08.20:

TENDER NOTICE No. MD/MK/ at 3:30 PM at 3:30 PM

Repairing & Reconditioning of 417.25 1180
BGP Failed 315 KVA, 11/0.433 KV
Distribution Transformers under RCA
are available on Company website https://portal.mpcz.in 8
m//116045/2024 CHIE

GINNI FILAMENTS LIMITED



(A Govt. of India Undertaking)
Head Office = III, Department of Information T
3 & 4, DD Block, Sector = 1, Salt Lake, Kolkar
NOTICE INVITING TENDER



ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Registered Office: 135, Continental Building, 2nd Flo. Annie Besant Road, Worli, Mumbai, - 400018, Mahara Corporate Office: FC-9, Sector 16A, Noida – 201301,

Website: www.zeemedia.in, Tel 0120-2511064-73
NOTICE OF ZE[®] NANUAL GENERAL MEETING AND
PROCESS FOR EMAIL. REGISTRATION
Notice is hereby given that the 25° (Worthy Fifth) Annual General
Meeting (AGMY) of the members of Zee Media Corporation Limited
will be hald on Friddy, September 27, 2024 at 113.9 A.M. (ST)
hrough Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (COAVM)
Gladact the businessee as stated in the Notice coverning the said

The AGM will be convened in compliance with applicable provisions of the CEBI (Listing Obligations and Discuss made thereunder, provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. The Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSI) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of castillary oxides by a memory of the Cell of

wemoer using remote e-Voling system as well as voling on the date of the AGM will be provided by NSI on the MSI of the AGM will be provided by NSI on compliance with the applicable Circulars, the Notice of AGM along with Annual Report for the Financial Year 2023-24 will be emailed to dember at the email ID registered by them with the Company / RTA Depository Participants. The addressed documents will also be available in the website of the Company viz. www.zeemedia.ii. and also on the Vestheid of the Stock Exchange (s) in SSI call middle SSI and National look Exchange of India Limited (NSE) at www.beeridia.com and look Exchange of India Limited (NSE) at www.beeridia.com and hope the Agministry of the Agmi

WEXIDE

EXIDE INDUSTRIES LIMITED

Cink L31402WB1947PL0014919

Regd. Office: Exide House, 59E, Chowinghee Road, Kolkata - 700 020
Ph No. 033-20024002283216

E-mail: exideindustreslimited@exide.co.in
Website: www.wcideindustres.com

NOTICE TO SHAREHOLDERS

(Sub: For transfer of Equity shares of the Company to Investor Education and Protection Fund)

Investor Education and Protection Fund)

Notice is hereby given prusant to Section 124 of the Companies Act, 2013 (Act), the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Autl, Transfer and Refund) Rules, 2016 read with the relevant circulars and amendments thereto (IEPF Rules), the interim dividend declared for FV 2017-18 which remained unclaimed for a pariod of seven years will be credited to Investor Education and Protection Fund (IEPF) within 30 days from the due date Le. 30th November 2024. The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the IEPF Rules.

as per the procedure set out in the IEPF Rules.

The Company has already sent separate notices to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority in accordance with the IEPF Rules requesting them to encash the unclaimed dividend on or before 10° November 2024. The details of such shareholders whose shares are due for transfer are also available under the Investors Section of the Company's website https://www.exideindustries.com/investors/unclaimed-dividends.asp In this connection, please note the following:

a) In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The origina share certificate(s) registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled.

b) In case you hold shares in electronic form: Your demat ac will be debited for the shares liable for transfer to the IEPF.

Please note that no claim shall lie against the Company in respect of shares/unclaimed dividend transferred to IEPF pursuant to the IEPF rules.

For any clarification/information on this matter, the concerned shareholders may contact the Company's Registrar & Sharen Transfer Agent, C B Management Services (P) Ltd at their "new correspondence address": Rasol Court, 5° Floor, 20 R N Mukherjee

For Exide Industries Limited

Sd/-Jitendra Kumar Company Secretary and President (Legal & Corporate Affairs) ACS No. 11159 Place: Kolkata Dated: 22nd August 2024

extension of the Policy Principle (24) or of batter Principle (24) or States in your self-of and whether of the meeting of the batter of the meeting of the policy of the

the Company.

Persuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Bulle 10 of the Companies Management and Administration Rulest, 2014, the Register of Member and Share Treasfer Books of the Company will remain closed from September 19, 2024 to September 25, 2024 both days inclusive for the purpose of the Annual General Member, 18. The notice is being issued for the information and benefit of all the Shareholders of the Company in compliance with the applicable or cuttered to the MCA and SEBIL.

Regd. Office: Plot No. 4 MIDC, Challagaon, Industrial Area, Village-Khoskol, Tatuka-Challagaon, Industrial Area, Village-Khoskol, Tatuka-Challagaon, Industrial-Jaigaon-424-101, Maharashita, India. Tell. : 91-022-8682-4600, Fax: +91-022-8682-4600 Carporate Office: A. 701, Tadie World Bukling, Kamala Mills Compound, Senagaib Bapat Marg Inner Plant (Westl. Almother J. 400). Maharashita, India.

Sd/
As Liquidator of Pratibha Industries Limited
Authorization for Assignment varied till 27th Nevember 2022Regional State of Pratibha Industries Limited
Reg. Agents: 100, 11 Flower, New York, N

BWR

BHARAT WIRE ROPES LIMITED

Company Secretary & Comp



Sd/-Ranjit Srivastav Place: Noida Company Secretary & Compliance Officer Date : August 22, 2024 Membership No: A18577

युको बैंक 🕥 UCO BANK

23.08.2024 Department of Information Te संस्थान आपके विश्वास का | Honours Your Trust

#ICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., ऑफिस नंबर २०१-बी, २ रा मजला, रोड नं. १, प्लॉट नं. बी३, वायफाय आयर्ट पार्क, वागळे इंडस्टीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०४

आयसीआयसीआय बँक लि., कडील तुमचे उपरोक्त गृह कर्ज खाते एलबीपीयुएन००००२३३४९३०/एलबीपीयुएन००००२३५५२८९ करिता नोव्हेंबर १५, २०२२ दिनांकीत . उक्त सरफैसी १३(२) सूचनेच्या (ह्यानंतर उल्लेख 'सदर सूचना') संदर्भात हे आहे, आम्ही कळवू इच्छितो की, अनवधानाने आणि निर्हेतुकपणे मिळकतीचा पत्ता आणि मोजमापित क्षेत्र चुकून मोजमापित क्षेत्र-५७.८८ चौ. मी. म्हणजेच ६२३ चौ. फू. चटई क्षेत्र संलग्न टेरेस ४.८३ चौ. मी., एकूण चटई ८१.५७ चौ. मीटर्स येथे स्थित असा नमूद केला आहे. त्या ऐवजी मोजमापित क्षेत्र- ५७.८८ चौ. मी. म्हणजेच ६२३ चौ. फू. चटई क्षेत्र संलग्न टेरेस ४.८३ चौ. मी., एकूण चटई ८१.५७ चौ. मीटर्स, १०० चौ. फू., ९.२९ चौ. मी. कव्हर कार पार्किंग असे वाचावे.

सदर सरफैसी १३(२) सूचनेत वर्णन केलेले इतर सर्व तपशील आहेत तसेच राहतील ह्या बाबतीत तुमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.

प्राधिकृत अधिकारी दिनांक: ऑगस्ट २३, २०२४ तिकाण : महाराष्ट आयसीआयसीआय बँक लिमिटेड

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56,5th Floor Free Press House Nariman Point, Mumbai -400021 Tel: -022-61884700 Email: sys@pegasus-arc.com URL: www.pegasus-arc.c

PUBLIC NOTICE FOR SALE BY E-AUCTION

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 8 & 9 of the Security

Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentioned Borrow Co-horrower and Guarantor that the below described secured assets being immovable prope mortgaged/charged to the Secured Creditor, Pegasus Assets Reconstruction Private Limiter acting in its capacity as Trustee of Pegasus Group Thirty Nine Trust 1 (Pegasus), having beer assigned the debts of the below mentioned Borrower along with underlying securities interest by Ratinakar Bank limited (RBL Bank Ltd.) vide Assignment Agreement dated 31/03/2021 under the provisions of the SARFAESI Act, 2002, are being sold under the provisions of SARFAESI Act and Rules thereunder on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis along with all its known and unknown liabilities on 11/09/2024.

The Authorized Officer of Pegasus has taken physical possession of the below described secured assets being immovable property on 04/01/2022 under the provisions of the SARFAESI Act and

	The details of Auction are as follows:
Name of the	1) M/s. Komal Arts
Borrower(s) & Co-	2) Mrs. Aarti Amit Mehta
Borrower(s):	3) Mr. Amit Anil Mehta
	A) Mar Dita A Makes

. Komal Arts . Aarti Amit Mehta Amit Anil Mehta 4) Mrs. Rita A Mehta **Outstanding Dues** Rs.1,39,34,528.95/- (Rupees One Crore Thirty-Nine Lakhs Thirty-Fou

for which the peing sold:

Thousand Five Hundred and Twenty-Eight and Paise Ninety-Five Only) as on 10/09/2021 plus interest at the contractual rate and cost, charges and expenses (w.e.f. 11/09/2021) thereon till the date of payment and realiza tion. (As per demand notice under section 13(2) of SARFAESI Act.)

Rs. 2,26,87,687.92/- (Rupees Two Crores Twenty-Six Lakhs Eighty Seven Thousand Six Hundred Eighty-Seven and Paise Ninety-Tw Only) as on 19/08/2024 plus interest at the contractual rate and costs charges and expenses thereon till the date of payment and realization Property Mortgaged By: Mrs. Rita A Mehta
Flat No. 05, admeasuring 570 sq. Ft. carpet area, 2nd Floor, Hari
Niwas, Gundavali, Azad Road, Near Maharashtra Kamgar Kalyar Details of Secured Mandal, Andheri East, Mumbai- 400 069.

Assets being mmovable Property which is being sold CERSAI ID

Security Interest ID - 400019730935 Asset ID - 200019688310

Rs. 1,02,50,100/- (Rupees One Crore Two Lakh Fifty Thousand One Reserve Price belov which the Secured Asset will not be sold

(in Rs.): Earnest Money Deposit (EMD):

Rs.10,25,010/- (Rupees Ten Lakhs Twenty Five Thousand Ten Only

Claims, if any, which have been put forward against the property and any other dues known to Secured creditor and

value Inspection of 28/08/2024 between 03:00 p.m. to 05:00 p.m. Properties: Mr. Rohan Kadam- 9167981607 Contact Person and 10/09/2024 till 4:00 p.m. ubmission of Bid E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auctiontiger.net on 11/09/2024 from 11:00 a.m. to 01:00 p.m. Bid Opening: This publication is also a 15 days' notice to the aforementioned borrowers/co-borrowers/guarar

For detailed terms & conditions of the sale, please refer to the link provided in Secured Creditor vebsite i.e. http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html for detailed terms & conditions of e-auction/sale of respective property and other details before submitting their bids for taking part in th e-auction. Bidders may also visit the website https://sarfaesi.auctiontiger.net or contact service provide M/s. E Procurement Technologies Ltd. Auction Tiger Bidder Support Nos.: Mo. +91 9265562821 & Department of the State of AUTHORISED OFFICER

ors under Rule 8 and Rule 9(1) of The Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Place: Mumba Date: 23/08/2024 Pegasus Assets Reconstruction Private Limited (Trustee of Pegasus Group Thirty-Nine Trust 1

न्यायालय खोली क्र. १४ (माझगाव)

…वादी

.....प्रतिवादी

मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयात वाणिज्यिक वाद क्र. ३४८ सन २०२३ पेपर प्रकाशनाकरिता दिवाणी प्रक्रियेच्या संहितेचा आदेश V, नियम २०(१-ए) अंतर्गत

वाद सादर रोजी : ०१/०४/२०२३ वाद दाखल रोजी: १९/०७/२०२३ दिवाणी प्रक्रिया. १९०८ च्या संहितेचा आदेश V. नियम २ सहवाचता वाणिज्यिक न्यायालये अधिनियम, २०१५ च्या कलम १६ अन्वये नियम ५१. दिवाणी प्रक्रिया संहितेच्या

कलम 27, O.V.rr.1, 5, 7 आणि 8 आणि O.VIII.r.9 अन्वये वादाला उत्तर देण्यासाठी समन्स

इंडियन ओव्हरसिज बँक. बँकिंग कंपनीज (ॲक्विझिशन ॲण्ड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग्ज)

ॲक्ट, १९७० अंतर्गत घटीत निगम मंडळ. जिचे मध्यवर्ती कार्यालय आहे ७६३, अण्णा सलाई, चेन्नई, तामिळनाडु येथे आणि तिचे एक शाखा आहे, वरळी, १३२,

काकड चेंबर्स, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८. द्वारा श्री. गौरव एस. पारीक, वय २८ वर्ष, प्राधिकृत अधिकारी, मोबा. ९८३३६९८९९७.

विरुध्द श्री. मोहमद आरिफ ताजीमुल्लाह खान, मे. एएस टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रा.

तळ मजला, आझाद मोहल्ला झोपटपट्टी, सॉल्ट पॅन रोड, शांती नगर, ॲन्टॉप हिल, मुंबई-४०००३७

श्री. मोहमद आरिफ ताजीमुल्लाह खान, मे. एएस टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रा.

(वरील नावाचे प्रतिवादी) (दिनांक २५/७/२०२४ रोजीच्या नुसार)

ज्याअर्थी वरील नावाच्या वादींनी तुमच्या विरोधात वाणिज्यिक वादाशी संबंधित वाद दाखल केला आहे आणि तुम्हाला विद्यमान समन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत एक लेखी निवेदन सादर करण्याकरिता समन्स बजावण्यात येते आणि जर तुम्ही सदर कालावधीत लेखी निवेदन सादर करण्यात कसूर केली तर तुम्हाला लेखी कारणे नोंदविण्यासाठी आणि न्यायालयास योग्य वाटेल अशा खर्चांचे प्रदान केल्यावर न्यायालयाकडून विनिर्दिष्ट केल्या जाईल अशा अन्य दिवशी परंतु समन्सच्या बजावणीच्या तारखेपासून १२० दिवसांत लेखी निवेदन सादर करण्याची अनुमती दिली जाईल. समन्सच्या बजावणीच्या तारखेपासून एकशेवीस दिवस संपल्यावर वरील नावाचे प्रतिवादी तुमच्या विरोधात सदर सन्माननीय न्यायालयात नोंदीवर घेण्यासाठी लेखी निवेदन सादर करण्याचा अधिकार तुम्ही गमवाल: वादी त्यामळे विनंती करतात की:

(ए) की, प्रतिवादींनी वादासाठी निशाणी "जी" अशा चिन्हांकित आणि जोडलेल्या दाव्याच्या तपशिलानुसार वसुली आणि किंवा प्रदानापर्यंत ३१/०८/२०१९ पासून मासिक आधारे द.सा. ११.१५% दराने पुढील व्याजासह एकत्रित ०२.०३.२०२३ पर्यंत रु. ५,०४,५४४.०५/- (रुपये पाच लाख चार हजार पाचशे चव्वेचाळीस आणि पैसे पाच मात्र) ची रक्कम वादींना चुकती करण्यासाठी आदेश आणि हुकूम द्यावेत.

बी) वादाच्या खर्चाकरिता आणि डी) खटल्यामधील आवश्यक प्रकार आणि परिस्थितीनुसार अशा पुढील आणि आणि इतर

अनतोषांकरिता. तुम्हाला याद्वारे दाव्याच्या अंतिम निर्णयाकरिता नियुक्त केलेल्या अशा तुमच्या उपस्थितीकरिता निश्चित केलेल्या दिवशी व्यक्तीश: किंवा वकिलांद्वारे आणि वरील नावाच्य वादींच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यास सक्षम असलेल्या किंवा वादाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम अशा अन्य व्यक्तीद्वारे सदर सन्माननीय न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात येत आहे, तुम्ही त्यादिवशी तुम्ही तुमचे सर्व साक्षीदार हजर करणे आवश्यक आहे आणि तुम्ही याद्वारे सूचना घेणे आवश्यक आहे की, वरील नमूद दिवशी उपस्थित राहण्यास तुम्ही कसूरवार ठरल्यास तुमच्या अनुपस्थितीमध्ये वादाची सुनावणी आणि निर्णय करण्यात येईल आणि तुम्ही तुमच्या खटल्याच्या पुष्ठचर्थ तुम्ही उत्तर देण्यास इच्छुक असाल असे किंवा वादाच्या बाबतीत अग्रक्रमाशी संबंधित पुरावे समाविष्ट अधिकार किंवा तुमच्या कब्जातील कोणतेही दस्तावेज तुम्ही घेवून यावेत.

माझ्या हस्ते व सदर सन्माननीय न्यायालयाच्या शिक्क्याने दिले. सही/-

सदर दिनांक ३० जुलै, २०२४

प्रबंधकांकरित नगर दिवाणी न्यायाल मुंबई येथील

सही/

ठिकाणः मुंबई

श्री. बिजु एन. जेबक वादींकरिता वकील

४०५, बिर्या हाऊस, २६५, बाझारगेट स्ट्रीट, फोर्ट, मुंबई- ४००००१.



टिप: सदर खटल्याची पुढील तारीख आहे <u>३१ ऑगस्ट, २०२४</u>. कृपया नगर दिवाणी आणि सत्र न्यायालय, बृहन्मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर स्थिती आणि पुढील

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड **Ca kotak**

याअर्थी निम्नस्वाक्षरीकार हे **कोटक महिंदा बँक लि.** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड कन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२ भाणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारां पर करून मागणी सूचना जारी करून खालील संबधित कर्जदारांस सदर सूचनेतील नमूद रकमेसह प्रत्यक्ष प्रदानाच्य ारखेपर्यंत सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्या गितले होते. सदर कर्जदार/सह कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/सह कर्जदार आग् र्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीच ब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सद सच्या नियम ८ अन्वये खालील नमुद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशा यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताह यवहार हा **कोटक महिंद्रा बँक लि.** च्या त्यातील विनिर्दिष्ट रकमेसह संबंधित तारखेपासून पुढील व्याज, परिव्य णि प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे. कर्जदार, परिशिष्ट मिळकत, थकबाकी रक्कम, कलम १३(२) अन्वये पाठविलेली मागणी सूचना आणि त्याअंतर्गत दाव

कलला रक्कम कब्बाच्या तारखंचा तपराल खाला दण्यात आला आहे.				
कर्जदार, सह-कर्जदारांचे नाव आणि पत्ता, कर्ज खाते क्र., कर्जाची रक्कम		क्जाची तारीख २. कब्जाचा प्रका गागणी सूचना दिनांक ४. थकबाकी रु. मध्		
श्री. सुनील यादव बुठडे, श्री. राजाराम यादव बुठडे यांचा मुलगा आणि सौ. मंगला सुनील बुठडे, दोघेही येथे: इमारत क्र. बी५, विघ्नहर्ता अपार्टमेंट, नाशिक हायबे, निजाई हॉस्पिटलच्या जवळ, पडघा, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र – ४२१४०१ कर्ज खाते क्रमांक: एचएल/००१७/एच/१४/१००२७१ कर्ज रक्कम: ह. ८,००,०००/– (रुपये आठ लाख मात्र).	फ्लॅट क्र. ०५, बी-विंग, रग मजला, बिल्ट अप क्षेत्र ३४० ची. फू., बिफ्जहर्ता अगर्टमेंट, नाशिक हायबे, निजाई हॉस्पिटलच्या जबळ, स. क्र. २७ (भाग), पड्या, भिवंडी धारक गहाण मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. गहाणदारांचे नाव: श्री. सुनील यादव बुरुडे, श्री. राजाराम यादव बुरुडे, यांचा मुलगा	१. २१.०८.२०२४ २. प्रत्यक्ष कब्बा ३. १२.०६.२०२३ ४. ६. १६,४४,१४८/ – (रुपये सोळा लाख चब्जेचाळीस हजार एकशे अट्टेचाळीस मात्र) १३.०८.२०२४ रोजीप्रमाणे थकीत आणि देय त्यासह १४.०८.२०२४ पासून संपूर्ण प्रदानापर्यंतचे प्रयोज्य व्याज.		
दिनांक: २३.०८.२०२४, ठिकाण: मुंबई	कोटक महिंद्रा बँ	क लि. करिता, प्राधिकृत अधिकारी,		
कोणत्याही शंकेकरिता कृपया येथे संपर्क साधावा श्री. गुरपाल सिंग (+९१८९७६९८२१२) आणि श्री. रुपेश पवार (+९१८०९७८९५३३७).				



युरोटेक्स इंडस्ट्रीज अँड एक्स्पोर्टस लिमिटेड

सीआयएन: एल७०२००एमएच१९८७पीएलसी०४२५९८ नों. कार्यालयः १११०. रहेजा चेंबर्स. ११ वा मजला. २१३. निरमन पॉईंट. मुंबई-४०००२१. द्रा.: (०२२) ६६३० १४०० फॅक्स: ०२२ २२०४ ४१३९ वेबसाईट: www.eurotexgroup.in ईमेल: <u>eurotex@eurotexgroup.com</u>

सूचना

यादारे सचना देण्यांत येते की:

कंपनी अधिनियम, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ सह वाचता निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए''), ने जारी केलेली ५ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. २०/२०२० सहवाचता ८ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १७/२०२०, २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकीत सर्क्युलर क्र. ०९/२०२३ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेले ७ ऑक्टोंबर, २०२३ दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ (एकत्रितरित्या ''संबंधित सर्क्युलर्स'' म्हणून संदर्भित) च्या अनुपालनांत युरोटेक्स इंडस्टीज अँड एक्स्पोर्टस लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी स. १०.०० वा. सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे. म्हणन, कंपनीचे ३८ व्या एजीएम २४ मे. २०२४ दिनांकित ३८ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये मांडलेल्या व्यवसाय पार पाडण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत घेण्यात येईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत भाग घेणारे सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीच्या हेतुकरीता

एमसीए आणि सेबी ने जारी केलेली वरील सर्क्यलर्स आणि अनपालनांत अन्य गोष्टींसह रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींगची प्रक्रिया आणि पध्दत दर्शवणाऱ्या कंपनीच्या ३८ व्या एजीएमच्या सूचनेसह संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यास जोडण्याची गरज असलेले अन्य दस्तावेज यासह वित्तीय विवरणांचा समावेश असलेला ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अहवाल ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कड़े नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना आणि हक्कदार असलेल्या अन्य सर्व व्यक्तींना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठवला आहे.

सभासदांनी हे सुध्दा ध्यानांत ठेवावे की, २४ मे, २०२४ दिनांकीत ३८ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.eurotexgroup.in वर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस म्हणजेच, बीएसई लिमिटेडची <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची <u>www.nseindia.com</u> वर सुध्दा उपलब्ध असेल. ३८ व्या एजीएमची सूचना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या वेबसाईट <u>www.evotingindia.com</u> वर देखील उपलब्ध

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सह वाचता १९ मार्च, २०१५ पासून कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारण नियम, २०१५ ने सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, जनरल मिटींग वरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड (एसएस-२), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ आणि एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स च्या अनुपालनांत कंपनीला तिच्या सभासदांना २४ मे, २०२४ च्या एजीएमच्या सूचनेप्रमाणे करावयाच्या कामकाज संबंधात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा पुरवतांना आनंद होत आहे. ह्या कारणास्तव कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सोय करण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) शी एक करार केला आहे. रिमोट ई-व्होटींग वापरुन तसेच एजीएमच्या तारखेस ई-व्होटींग सिस्टीम द्वारे सभासदांनी मते देण्याची सविधा सीडीएसएल कडन परवली जाईल.

सुरळीत आणि पारदर्शकपणे ई-व्होटींग पार पाडण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून आबीद अँड कं. व्यवसायिक कंपनी सेक्रेटरी ची नियुक्ती केली आहे. सर्व सभासदांना याद्वारे कळविण्यांत येते कीः

१६ ऑगस्ट, २०२४ ह्या रेकॉर्ड डेट रोजीस ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवले आहेत त्या भागधारकांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि अन्य दस्तावेज पाठवणे कंपनीने २२ ऑगस्ट, २०२४ रोजी पर्ण केले.

बी. रिमोट ई-व्होटींगचा कालावधी मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४ रोजी (स. ९.०० वा.) सुरु होईल आणि गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४ रोजी (सं. ५.०० वा.) संपले. त्यानंतर सीडीएसएल कडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केला जाईल.

फक्त १३ सप्टेंबर, २०२४ ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपांत किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणारे कंपनीचे सभासद रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग करण्यास हक्कदार असतील.

डी. १३ सप्टेंबर, २०२४ (कट-ऑफ डेट) रोजीस कंपनीमधील त्यांच्या भागधारणाच्या प्रमाणांत सभासदांचे मतदान अधिकार असतील. कोणत्याही व्यक्ती सूचना पाठवल्या नंतर परंतु कट-ऑफ डेट (म्हणजेच १३ सप्टेंबर, २०२४) पूर्वी शेअर्स संपादित करुन कंपनीच्या सभासद बनल्या असतील त्या कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट, मे. डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड यांच्याकडे ई-मेल आयडीः <u>investorsqry@datamaticsbpm.com</u> ला एक विनंती पाठवून सिक्वेन्स क्रमांक मिळवू शकतात.

१३ सप्टेंबर, २०२४ ह्या कट-ऑफ डेट च्या कामाची वेळ संपतांना एकतर प्रत्यक्ष स्वरुपांत किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणारे आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत दिले नसेल असे कंपनीचे सभासद ई-व्होटींग मार्फत एजीएम मध्ये त्यांचे मत देऊ शकतात. रिमोट ई-व्होटींग मार्फत मत देण्याचा त्याचा/तिचा/त्यांचा अधिकार वापरल्या नंतरही सभासद सभेत सहभागी होऊ शकतात परंतु सभेत पुन्हा त्यांना मत देऊ दिले जाणार नाही. सभासदाने एकदा का मत दिले की, त्यानंतर सभासदाला त्यांत बदल करण्याची अनुमती

जर तुम्हाला ई-व्होटींग बाबत कोणत्याही शंका किंवा समस्या असतील तर तुम्ही हेल्प सेक्शन खाली <u>www.evotingindia.com</u> येथे उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (''एफएक्यु'') आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाहू शकता किंवा एक ई-मेल <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर लिहावा.

जी. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधे संबंधातील सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, विरष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन पयुचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याकडे कराव्यात किंवा एक ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com वर पाठवावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ किंवा १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करावा.

वेळेवर पत्र प्राप्त करण्याकरिता कृपया कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे तुमचे सर्वात अद्ययावत ईमेल आयडी नोंदवावेत.

आय. रिमोट ई-व्होटींग आणि एजीएममध्ये दिलेल्या मतांचा निकाल, एजीएम संपल्यापासून जास्तीत जास्त दोन कामाच्या दिवसांत घोषित केला जाईल. तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह घोषित झालेले निकाल घोषणा झाल्यावर ताबडतोब कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.eurotexgroup.in</u> वर प्रदर्शित केले जातील आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळवले जातील.

याद्वारे पुढे सूचना देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले प्रयोज्य नियम व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स ४२ ला अनुसरुन कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके १३ सप्टेंबर, २०२४ पासून २० सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) बंद राहतील.

> मंडळाच्या आदेशाने युरोटेक्स इंडस्ट्रीज अँड एक्स्पोर्टस् लिमिटेड साठी

> > स्थळ: नॉयडा

दिनांक: 22 ऑगस्ट 2024

सही / -नेहा गर्ग दिनांकः २३ ऑगस्ट, २०२४ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

जाहीर सूचना

सचना यादारे देण्यात येते की. खालील परिशिष्टात वर्णिलेल्या मिळकतीकरिता (सदर मिळकत) श्री यशवंत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडकरिता नामाधिकारांची तपासणी आणि प्रमाणीकरण करत आहोत. सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागाविरोधात किंवा त्याकरिता कोणताही शेअर, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, मागणी किंवा दावा जसे की, गहाण, बक्षीस, विक्री, हस्तांतर, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तांतर गरवाना, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, वारसाहक्क, करारनामा, धारणाधिकार, प्रभार विश्वस्त, निर्वाह, सुविधाधिकार, ताबा किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर ज्ञात लिखित स्वरूपात त्या संदर्भामधील कागदोपत्री पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय येथे प्लॉट क्र. ४१७, विश्वविनीत, डी. के. संधु मार्ग, चेंबूर, मुंबई ४०००७१ येथे किंवा ईमेलद्वारे निम्नस्वाक्षरीकारांना ईमेल आयडी- amoltembe@gmail.com येथे या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. अन्यथा, तशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय नामाधिकार प्रमाणित केले जातील पूर्ण आणि सदर जर असल्यास, ते त्यागित समजले जातील.

वरील उल्लेखित परिशिष्ट

मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील बृहन्मुंबईमधील गाव घाटकोपरच्या सर्व्हे क्र. २३६-ए (भाग) आणि गाव घाटकोपरच्या सीटीएस क्र १९४ए/१६/१ (भाग) धारक मोजमापित २,२९६.७ चौ. मी. (शहर सर्व्हे मिळकत नोंदणी कार्डनुसार) प्लॉट क्र. १, २ आणि ३ धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग त्यासह त्यावर उभारित तीन विंग्स असलेली इमारत जी मिळकत नाथ पै नगर येथील एम. जी. रोडचे जंक्शन आणि ९० फूट रस्ता, घाटकोपर पूर्व येथे स्थित, वसलेली आणि असलेली आहे आणि जी खालीलप्रमाणे सीमाबद्ध आहे:

पूर्वेला किंवा त्यादिशेने : गाव घाटकोपरच्या प्लॉट क्र. ४ आणि सीटीएस क्र. १९४ए/१५ धारक जिमनीद्वारे.

पश्चिमेला किंवा त्यादिशेने : एमजी रोड आणि एमएमआरडीए च्या मेट्रो वर्क द्वारे उत्तरेला किंवा त्यादिशेने : ९० फूट रोडद्वारे दक्षिणेला किंवा त्यादिशेने : रिक्रिएशन गार्डनद्वारे

मुंबई सदर दिनांक २२ ऑगस्ट, २०२४

अमोल के. टेंबे वकील उच्च न्यायालय प्लॉट क्र. ४१७, डी. के. संधु मार्ग चेंबूर, मुंबई ४०००७१



झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १३५, कॉन्टिनेंटल बिल्डिंग, २रा मजला, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८, महाराष्ट्र कॉर्पोरेट कार्यालयः एफसी - ९, सेक्टर १६ए, नोएडा - २०१३०१, यु.पी.

ई-मेल: complianceofficer@zeemedia.com, सीआयएन क्र. एल९२१००एमएच१९९९पीएलसी१२१५०६ वेबसाईटः www.zeemedia.in, दू.: ०१२०-२५११०६४-७३

२५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मेल नोंदवण्यासाठी प्रक्रिया

याद्वारे सूचना देण्यात येते की, झी मीडिया कॉपॉरेशन लिमिटेडच्या सभासदांची २५ वी (पंचवीस) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२८ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) सदर एजीएम निमंत्रणाच्या सचनेत मांडलेले कामकाज करण्याकरीता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत

कंपनी अधिनियम, २०२३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम, सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या तरतुदी आणि निगम व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरीटीज् ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेले संबंधित सक्यर्लर्स च्या तरतदींच्या अनुपालनात एजीएम बोलावली जाणार आहे. कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाच्या सुविधेसाठी प्राधिकृत एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') शी एक करार केला आहे. रिमोट ई-व्होटींग सिस्टीम वापरून एखाद्या सभासदाने मते देण्याची तसेच एजीएमच्या तारखेस मतदानाची सुविधा एनएसडीएलकडन परवली जाईल.

उपरोक्त सर्क्युलर्सच्या अनुपालनात, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना सभासदांना त्यांनी कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंदवलेल्या ई-मेल आयडीवर ई-मेल केली जाईल, उपरोक्त टस्तावेज कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.zeemedia.in वर तसेच स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या वेबसाईटस अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि एनएसडीएल ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध असतील. ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे:-

(i) प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्ससाठी: जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करतात व ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनीकडे अद्ययावत केले नाहीत त्यांनी कृपया त्यांचे ईमेल ॲड्रेसेस rnt.helpdesk@linktime.co.in येथे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंटला लिह्न अद्ययावत करावेत. (ii) इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील शेअर्ससाठी: त्यांचे ई-मेल आयडी आणि/किंवा केवायसी

तपशील संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवावेत/अद्यायावत करणे ही सूचना कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहिती आणि लाभासाठी जारी करण्यात येत आहे आणि ती नेगम व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या प्रयोज्य

सर्क्युलर्सच्या अनुपालनांता आहे. झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी सही/-

म्थळ: नॉएडा तारीखः २२ ऑगस्ट, २०२४

रणजीत श्रीवास्तवा कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी सभासदस्यत्व क्र. ए१८५७७

Dish TV India Ltd

डिशटीव्ही इंडिया लिमिटेड

रजिस्टर्ड ऑफिस: ऑफिस नंबर. 803, 8 वा मजला, DLH पार्क, एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400062 कॉर्पोरेट ऑफिस: FC-19, सेक्टर 16 A, नॉयडा 201 301, उ. प्र. ईमेल: investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, वेबसाईट: www.dishd2h.com टेलि: 0120-5047000, फॅक्स: 0120-4357078

36 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-वोटिंग माहिती

हे कळवत आहे की डिश टीव्ही इंडिया लिमिटेडच्या सदस्यांची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('AGM') **शुक्रवार** 13 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 11:30 AM (IST) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC)/इतर ऑडिओ व्हिज्युअलद्वारे आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, 2013 ('कायदा') च्या सर्व लागू तरतुदींसह, SEBI (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) सोबत माध्यमे ('एजीएम'दवारे नोटीसमध्ये नमद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार 'OAVM' द्वारे करणे) विनियम, 2015. ('लिस्टिंग रेग्युलेशन्स') आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ('MCA') आणि सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('परिपत्रक') यांनी जारी केलेल्या सर्व लागू परिपत्रकांचे पालन करून आयोजित केले जातील.

लागू असलेल्या परिपत्रकांचे पालन करून, कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणी केलेल्या सदस्यांन 2023-24 आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना गुरुवारी, 22 ऑगस्ट 2024 रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आली आहे. तुमचा ईमेल पत्ता नोंदवला आहे. सदर कागदपत्रे कंपनीच्या www.dishd2h.com llएसई लिमिटेड ('BSE') वेबसाइट www.bseindia.com, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ('NSE') वेबसाइट www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी वर उपलब्ध आहेत. लिमिटेड ('NSE') 'NSDL') वेबसाइट www.evoting.nsdl.com. एजीएममध्ये व्यवहार केलेल्या व्यवसायाच्या वस्तूंशी संबंधित दस्तऐवज सभासदांनी AGM दरम्यान VC मार्फत ऑनलाइन तपासणीसाठी खुले केले जातील.

बैठकीचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मानले जाईल. VC/OAVM द्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम 103 अंतर्गत कोरमच्या उद्देशाने केली जाईल. ही एजीएम VC/OAVM द्वारे आयोजित केली जात असल्याने सदस्यांद्वारे प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही.

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना:

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्वयाच्या कलम १०८ नसार आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम 2015 च्या नियमन 44 नुसार, कंपनी कंपनीच्या सदस्यांना याद्वारे सूचित करणे आवश्यक आहे एजीएममध्ये संमत होणाऱ्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिव माध्यमे तुमचा मतदानाचा अधिकार वापरण्यास मदत करतात. फिजिकल स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले किंवा शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 ('कट-ऑफ तारीख') सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा लाभार्थ मालकांच्या नोंदणीमध्ये ज्यांची नावे नोंदवली गेली आहेत, ते रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करतील तुम्ही तुमचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकता तसेच www.evoting.nsdl.com वर NSDL च्य

रिमोट ई-मतदान कालावधी **मंगळवार, 10 सप्टेंबर, 2024 रोजी रात्री 9:00 PM** (IST) वाजता सुरू होईल आणि गरुवार, 12 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5:00 (IST) वाजता समाप्त होईल, यानंतर NSDL दवारे र्ड-कोटिंग मॉडयल निष्क्रिय केले जाईल. सभासदांनी एकदा प्रस्तावावर मतदान केले की. नंतर सदस्य त्यात कोणताही बदल करू शकत नाहीत.

ज्या सदस्यांनी वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेपूर्वी म्हणजे शुक्रवार 6 सप्टेंबर, 2024 पूर्वी शेअर्स खरेदी केले आहेत, ते evoting@nsdl.co.in किंवा Investor@di वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी सबमिट करू शकतात. आणि पासवर्ड मिळवू शकता. तथापि, जर एखादी व्यक्ती आधीच रीमोट ई-मतदानासाठी NSDL मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही तुमचा विदयमान वापरकर्त आयडी आणि पासवर्ड वापरू शकता आणि तुमचे मत देऊ शकता. एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांर्न रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगदुवारे मतदान केले आहे ते एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील, जरी ते बैठकीत मतदान करण्यास पात्र नसतील.

ई-मेल पत्त्यांची नोंदणी/अपडेट करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:-

फिजिकल मोडमधील शेअर्ससाठी: ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत/अपडेट केलेले नाहीत त्यांना Intime India Pvt Ltd या लिंकवर आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म ISR-1 भरून नोंदर्ण करण्याची विनंती केली जाते ., रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटला rnt.helpdesk@linkintime co.in वर सबमिट करून तुमचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करा.

इलेक्ट्रॉनिक मोडमधील शेअर्ससाठी: सदस्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे डिपॉझिटरी पार्टिसिपंटने विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून डीमॅट होल्डिंग्सच्या संदर्भात त्यांच्या ईमेल पत्त्याची नोंदणी करण्याची विनंती केली जाते.

इलेक्ट्रॉनिक मतदानाची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार आहे आणि ती NSDL वेबसाइट ू.... १ च्या इं-व्होटिंग वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. शंका असल्यास, सदस्य NSDL च्या ई-व्होटिंग वेबसाइट www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न ('FAQs') आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात. ज्या सभासदांना AGM पूर्वी किंवा दरम्यान सहाय्याची आवश्यकता असेल ते evoting@nsdl.com वर विनंती करू शकतात किंवा NSDL ला evoting@nsdl.com वर संपर्क साधु शकतात किंवा 022 – 4886 7000 आणि 022 – 2499 7000 वर

ई-वोटिंग व्यतिरिक्त एजीएमशी संबंधित कोणतीही शंका किंवा तक्रार कंपनी सचिवांन Investor@dishd2h.com किंवा कॉर्पोरेट कार्यालयाच्या पत्त्यावर संबोधित केली जाऊ शकते किंव लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, येथे कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट सदस्य सुश्री सुरभी गंगातिरकर, यांच्याशी C-101, 247 पार्क, LBS मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - 400 083, दूरध्वनी : +91 022 49186270, फॅक्स: +91 022 49186060, ईमेल: rnt.helpdesk@linkintime.co.in. संपर्क

डिश टीव्ही इंडिया लिमिटेडसाठीसार्ठ

रणजीत सिंग कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिसर सदस्यत्व क्रमांक: A1544:



कामोठे शाखा: - बँक ऑफ बडोदा, भमी रतन, शॉप क्र. १ ते न्तॉट क्र. ५७/५८, सेक्टर-१८, कामोठे - ४१०२०९, नवी मुंबई

ईमेल : Kamoth@Bankofbaroda. con

कब्जा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अंतर्गत)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा,** कामोठे शाखा, नवी - मुंबई ४१०२०९ चे प्राधिक अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समें ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांव २७/१२/२०२३ रोजी एक मागणी सचना जारी करून कर्जदार/हमीदार/गहाणदार श्री. शैलेंद्र रामपाल शाह आणि श्री. रामपाल शाह यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम म्हणजेच २६/१२/२०२३ रोजीप्रमाण रु. २३,५२,९६१/- (रुपये तेवीस लाख बावन्न हजार नऊशे एकसष्ट मात्र) ची परतफेड सदर सूचन प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत २७/१२/२०२३ पासून परिणामांसह पुढील व्याज आणि आनुषांगिव प्रभारांसह करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार / हमीदार आणि सर्वसामान्य जनतेत सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम ्र १३(४) सहवाचता सदरह् सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये . याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून ह्या २**१ ऑगस्ट, २०२४** रोजी घेतला. विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदा, कामोठे शाखा. नवी-मुंबई ४१०२०९ करिता रक्कम <mark>२६/१२/२०२३ रोजीप्रमाणे रु. २३,५२,९६१/- (रुपये तेवीस</mark> लाख बावन्न हजार नऊशे एकसष्ट मात्र) अधिक २७/१२/२०२३ पासून बँकेद्वारे उपार्जित व्याज आणि आनषांगिक प्रभाराच्या अधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन फ्लॅट क्र. १०३, पहिला मजला, बी विंग, यमुना सीएचएसएल, प्लॉट क्र. १२, सेक्टर १७, कामोठे, नवी मंबई. ४१०२०९ चे समतल्य गहाण.

दिनांक: २१.०८.२०२४ प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा, कामोठे शाखा ठिकाण: नवी मंबई

जीएमआर पॉवर ॲण्ड अर्बन इन्फ्रा लिमिटेड

नादणाकृत कायालय : नमन सटर, ७०१, ७वा मजला, प्लाट न. सा–३१, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१, महाराष्ट्र, भारत. फोन: +९१ २२ ४२०२

L45400MH2019PLC32554 जीएमआर पॉवर ॲण्ड अर्बन इन्फ्रा लिमिटेडची ५वी वार्षिक सर्वसाधारण सभा

जो(भुस्त्रार पावर संपष्ट अंदन इंट्रा) लिमिट्डण प्वा वाधिक संवसाधारण सभा येथे अशी नोटिस देण्यात येते की, कंप्रानीची पूर्वी वाधिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४ राजी मारतीय प्रमाणतेकेनुसार सकाळी ११:०० वाजता (१५१), व्हिडिओ कॉन्फरिसेंग ('व्हिसी') माय्यमातृत आयोजित केली जाईल, कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या सर्व लागू तरतुर्दी व त्याखाली तयार करण्यात आलेले सर्व नियम तसंच सिक्युरीटीज अंग्ड एक्स्चेंज बोर्ड ऑसह वाचांत्र, सामान्य परियक्त क. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२०, १६/नोकित २५ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे, २०२० आणि या संदर्यात जारी करण्यात आलेली त्यानंतरची परियक्तं नवीनतम आहेत, सामान्य परियक्त क. १९/२०२३ दिनाकित २५ सप्टेंबर, २०२३ आणि कॉपीट व्यवहार महत्वाच्याद्वार ('एससीए') जारी केलेली इत्त लागू परियक्तं एकत्रितपणे एमसीए परियक्तं केल्यानुसार कामकाज पर पाडण्यासाठी एकत्रितरोच्या तसेच एमसीए यंगीयस्त्रित करण्यात प्रोणत्या एजीएमच्या सुच्नेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाज पर पाडण्यासाठी प्रसारित करण्यात योगाऱ्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाज पर पाडण्यासाठी प्रसारित करण्यात स्रोणता एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाज पर पाडण्यासाठी प्रसारित करण्यात आलेली त्यानंतरची परियक्तं केला इंटिंग, एजिएमचे आयोजन करण्यात तसेच एमसीए यंगीयक्तं होता होता होता होता होता होता केला करण्यात आलेली त्यानंतरची परियक्तं कर्वीनतम आहेत, परियक्तं कर इष्टाम्त कामलाणे या संदर्भात जारी करण्यात आलेली त्यानंतरची परियक्तं कर्वीनतम आहेत, परियक्तं कर SEBI/HO/C/FD-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांकीत ७ में १००० आलेलेलेस, २००२ (सेबी परियक्तं असा उहेल्य असाणार) याद्वार मायायस्त्रांचा वार्षिक अहतालाच्या छापील, प्रती पाठविष्याबाबत आणि इलेक्ट्रॉनिक मायायाह्वारे घेण्यात येणाऱ्या सर्वसारार सर्वासाराठी प्रांत्वनीची पाठविण्याबाबत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सभांसाठी प्रॉक्सीच प्रतिनिधींची) आवश्यकता याबाबत सवलत दिलेली आहे. कथित परिपत्रकच्या अनुसार कंपनीची जीएम व्हिसीद्वारे घेण्यात येत आहे. त्यामुळे सभासद फक्त व्हिसीद्वारे एजीएमला उपस्थित राहू शकता

एजीएम विस्साद्वार घण्यात यत आहे. त्यामुळ संभासद फक्त विस्साद्वार एजीएमली उपास्थत राहू शंकतात व सहमागी होऊ शकतात.
एमसीए आणि सेबी परिफाकनुसार वार्षिक अहवाल २०२३–२४ सह एजीएमची सूचना ज्या सम्भासदांचे ई-मेल अंद्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर द्वान्सफर एजंट/हिंगोबिटरी सहमागी याच्याकडे नांदविकेले आहेत अशा सर्व समासदांकडे फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठब्न देण्यात येतील. उपरोह्नेखत दस्तरंखन कंपनीची बेबसाइंट <u>www.gmrpui.com</u>, स्टॉक एक्सचेंजेस म्हणजे बीएसई तिमिटेड आणि नंशनल स्टॉक एक्सचेंन ऑफ इंडिया तिमिटेड यांच्या वेबसाइंट्स अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> आणि कंपनीचे रजिस्ट्रार अंड शेशर ट्रान्सफर एजंट, कंपिन टेक्नचेंलांजिज तिमिटेड (पूर्वी कंपिना टेक्नचंलांजिज प्रायखंट लिमिटेड स्कूल जात) 'कंफिनटेक') यांच्या वेबसाईट <u>https://evoting.kfintech.com/</u> येथे देखील उपलब्ध असतील. सभासद देसी सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित आणि सहमागी होऊ शकतात. एजीएम मध्ये सहमागी होण्याच्या

स्था जुज्युन्द्रीर शिल्पान्य अंतरिया जाला सहानात हुका राज्यात, रजारून नय्य सहनात हुक्याच्या सूर्य श्लीपन्या सुर्त्ताच्या माद्र वरुप्यात आद्या आहेत. त्या सभामदानी आपले ई-मेल एड्रेस नौदिविलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी इलेक्ट्रोनिक स्वरूपात माधारपण अस्पाच्या सभासदानी त्यांच्या दिशांकिररी पार्टीसिपन्ट्स मार्फत दिशांक्विरतीकडे नौदवार्वेल. तसेच भौतिक स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सभासदांना याद्वारे सूचित केले जाते की दिनांक १६ मार्च, २०२३ च्य

त्तसेच भौतिक स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सभासदांना याद्वारे सूचित केले जाते की दिनांक १६ मार्च, २०२३ च्या सामान्य परिपत्रक क्र. SEBI/HOMISD/MIRSD-POD-I/P/CIR/2023/37 नुमंतर सर्व भौतिक शेअसं धारक अध्यावत करु शकतात्। केफिनटेक सोबत सहाय्यक कागदपत्रासह आवश्यक फार्म आयएसआर-१ सबिट करून ई-मेल एड्रेसच्या तपिशलांसह त्यांच्या संपर्क तपिशलांची नोंदणी करा. फार्म आयएसआर-१ कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा केफिनटेकच्या https://riskfintech.com/clientservices/isc/default.aspx या वेबसाइटवरून व्हंजनलांड केला जाऊ शकती. ज्या समायदानी आपले ई-मेल एड्रेस नांदिकिली/अद्यायत केलेले नाहीत आणि त्यामुळे ज्यांना वार्षिक अहवाल, प्रिणेपची सूचना आणि ई-व्होटींगच्या सुमायता केलेले नाहीत त्यांच्यासाठी वार्षिक अहवाल, आणि एजीएमची सूचना (ई-व्होटींगच्या सूचनांसह) मिळविष्यासाठी https://investor.gmrpui.com/annual-reports वर त्यांचे ई-मेल एड्रेस आणि मोबाइल नंबर्स अद्यावत करण्यासाठी कंपनीने लिंक पुरिवर्लली आहे. कपनी आयल्या सर्व समायत्वाना एजीएमचा दरम्यान पिगोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींगच्या यांची मार्गानी इतेवट्ठींनिक माध्यमातृत्व आपले मतदान करण्यासाठी सुविधा पुरविणार आहे. डी-मटेरिअलाइज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात पांचार पांचार क्रिक साध्यमातृत्व आपले मतदान करण्यासाठी सुविधा पुरविणार आहे. डी-मटेरिअलाइज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात पांचार केले साध्यमातृत्व आपले सावदान करण्यासाठी सुविधा पुरविणार आहे. डी-मटेरिअलाइज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात पांचार माध्यमातृत्व आपले सावदान करण्यासाठी सुविधा पुरविणार आहे. डी-मटेरिअलाइज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात प्रवृत्ति पांचार क्राचेति आहे. स्वरूपात करण्यासाठी स्वर्णात करण्यासाठी स्वरूपात करण्यासाठी सुविधा पुरविणार आहे. डी-मटेरिअलाइज्ड स्वरूपात, छापील अपलेलाची स्वरूपात पद्धा केलेलाची इन्तेति अपलेलाची सुवर्णात करण्यासाठी सुवर्णात करणात्वाति स्वरूपात स्वरूपात करणात्वाति सुवर्णात सुवर्णात्वाति सुवर्णात सुवर्णात अपलेलाची इन्तेति अपलेलाची सुवर्णात सुवर्णात करणात्वाति सुवर्णात करणात्वाति सुवर्णात सुवर्णात करणात्वाति सुवर्णात करणात्वाति सुवर्णात करणात्वाति सुवर्णात सुवर्णात्वाति सुवर्णात सुवर्णात्वाति सुवर्णात सुवर्णाति सुवर्णात सुवर्णाति सुवर्णाति सुवर्णाति सुवर्णाति सुवर्णात्वाति सुवर्णाति सुवर्णाति सुवर्णाति सुवर्णाति सुवर्णाति सुवर्णात

्वारा कर कार्या कार्या

माण्ड, वर्ष रहिराहर: सरीए परिपञ्जे आणि सेबी परिपत्रकांचे पालन करुन कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी जयद्यासाठी ही जाहिरात जारी केली जात आहे. जीएमआर पॉवर ॲण्ड अर्बन इन्फ्रा लिमिटेड सही/

विमल प्रकाश

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिसर

GMR GROUP-PUIL/18/PREM ASSOCIATES-MA

WINDSOR MACHINES LIMITED

Tip Top Plaza, L.B.S. Road, Thane West, Maharashtra - 400 604

Tel: +91 022 2583 6592 Fax: +91 022 2583 6285 Email: investors@windsormachines.com, contact@windsormachines.com Website: www.windsormachines.com

WINDSOR Regd. Office: 102/103, Devmilan Co. Op. Housing Society, Next to

(CIN: L99999MH1963PLC012642)

INFORMATION REGARDING 61ST ANNUAL GENERAL MEETING AND RECORD DATE Notice is hereby given that:

श्थळ : नवी टिल्ली

दिनांक : ऑगस्ट २२, २०२४

1. The 61st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, September 20, 2024 at 11:00 A.M IST through VC/OAVM to transact he husinesses as set out in the Notice sent to the Members at the registered email IDs

2. The Register of Members and Share Transfer Books of the Company wil remain closed from Friday, September 14, 2024 to Saturday, September 20, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM for the Financia Year ended March 31, 2024.

The said dividend, if declared at the forthcoming AGM, will be paid to those beneficial owners/Members whose names appears in the Register of Members of the Company as on August 27, 2024.

3. Remote e-voting facility has been provided to the Members in respect of the resolutions included in the AGM Notice for the ensuing AGM, in this regard, the Company has entered into an arrangement with the Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating remote e-voting The e-voting period commences on Tuesday, September 17, 2024 at 9:00 A.M IST and ends on Thursday, September 19, 2024 at 5:00 P.M. IST. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter

4. Electronic copy of the Notice of the 61st AGM of the Company inter alia indicating the process and manner of e-voting has been sent on Friday, August 23, 2024 to all the members whose mail IDs are registered with the company/Depository Participants.

5. Notice of the 61st Annual General Meeting (AGM) of the Company, along with the Annual Report for the fiscal year 2023-24, can be downloaded from the Company's website at www.windsormachines.com, as well as from the websites of the Stock Exchanges, namely BSE Limited a www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. Additionally, the information is available on the website of CDSL, the agency providing the Remote e-Voting facility, a

6. The cut-off date for the purpose of reckoning the names of Members wh are entitled to vote is Friday, September 13, 2024 only a Member as or the cut-off date shall be entitled for availing the e-voting facility or vote, as the case may be, in the AGM.

7. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as at the cut-off date i.e. Friday, September 13, 2024 shall be entitled to vote. Members already registered with CDSL for remote e-voting can use their existing password for casting their vote. If a member has forgotten his login- password then he/she can visit the website www.evotingindia.com, then click on Shareholders, enter the USER ID and the image verification code and click on forgot password and enter the details as prompted by the system. First time user can enter his/her 10-digit alpha-numeric PAN issued by Income Tax Department Date of Birth and Dividend Bank Details as recorded in his/her demat account. After entering these details appropriately, the member can click

on "SUBMIT" tab.

www.evotingindia.com.

8. It is to be noted that: a) The business as set out in the Notice of AGM may be transacted by

b) A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through e-voting but shall not be entitled to vote again.

c) The Members who have not availed remote e-voting shall vote at the meeting through e-voting.

9. Company has appointed Ms. Rama Subramanian, Company Secretary in Practice as the Scrutinizer for conducting voting process in a fair and

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no 1800 22 55 33, all grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Pare (East), Mumbai – 400013.

For Windsor Machines Limited

Place : Ahmedabad Date: August 23, 2024

Nikhilkumar Vadera Company Secretary